Regd. Office: 42, Gopal Bhawan, 199, Princess Street, Mumbai - 400 002.
Phone: 2209 3908 • Fax: 022 - 22089133

E-mail: info@corporatementors.in • URL. www.corporatementors.in
CIN: L65990MH1984PLC033825

To,

Date: 09.08.2025

The Manager, Compliance Department BSE Limited Corporate Service Department Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400001.

CODE NO: BSE - 511632

CSE-025031

Dear Sir/Madam.

Subject: Newspaper Publication-Compliance under Regulation 30 of the SEBI (LODR) Regulations, 2015.

In terms of the Regulation 30 read with Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of Un-audited Financial Results of the company for the quarter ended 30th June 2025 published in the following newspapers on 09th August, 2025.

- 1. Free Press Journal
- 2. Navshakti

Thanking you.

Yours faithfully

For OLYMPIC MANAGEMENT & FINANCIAL SERVICES LIMITED

Prashant Vipani

Company Secretary

Prashant Vipani

Enclosed: As above.

MARGO FINANCE LIMITED

Read. Office: Office No. 3. Plot No. 206, Village Alte, Kumbhoi Road, Taluka: Hatkanangale

Dist. Kolhapur 416109 Maharashtra. Corporate Office: 2nd Floor, 15/76, Old Raiinder Nagar, New Delhi 110060

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE **QUARTER ENDED JUNE 30, 2025**

				(₹ Lakhs	except EPS)
		(ed	Year Ended	
	Particulars	30.06.2025	30.06.2024	31.03.2025	31.03.2025
		(Unaudited)	(Uaudited)	(Audited)	(Audited)
1	Total income from operations	13.10	32.97	10.87	135.64
2	Net Profit / (Loss) before Tax	3.26	22.87	3.26	98.89
3	Net Profit / (Loss) after Tax	2.21	15.60	(20.79)	34.63
4	Total Comprehensive Income	1,915.19	1 ,366.17	(3,177.43)	(4,327.73)
5	Equity Share Capital	457.00	457.00	457.00	457.00
6	Earnings per Share (of Rs. 10/- each) Basic and	0.05	0.34	(0.45)	0.76
	Diluted (Not Annualised)				

Notes: The above is an extract of the detailed financial results filed with the stock exchange under Regulation 3 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the aforesaid financial results is available on the website of the Company www.margofinance.com and car also be accessed at the website of BSE Limited at www.bseindia.com.

Place · Mumba Date : 09/08/2025 For Margo Finance Limited Anil Kumar Jair Chairma

SHIKHAR LEASING AND TRADING LIMITED.

REGD. OFFICE.: 1301, 13TH FLOOR, TOWER -B , PENINSULA BUSINESS PARK, SENAPATI BAPAT MARG, LOWER PAREL (W) MUMBAI 400 013 Tel . 022-3003 6565

CIN No .: U51900MH1984PLC034709 | É Mail : info.roc7412@gmail.com

S	tatement of Standalone unaudited Financial Res	ults for the q	uarter ended	30/06/2025
P	articulars	Three months ended on (30/06/2025)	Three months ended on (30/06/2024)	Year to date (31/03/2025)
(R	efer Notes Below)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total income from operations (net)	23.32	20.64	80.35
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	9.21	6.41	22.62
3	Net Profit / (Loss) for the period (before Tax) after Exceptional and/or Extraordinary Items)	9.21	6.41	22.62
4	Net Profit / (Loss) for the period (after Tax) after Exceptional and/or Extraordinary Items)	9.40	4.76	13.93
5	Total Comprehensive Income for the period (comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)	9.40	4.76	13.93
6	Equity Share Capital (Face Value of the Share Rs 10/- Each)	127.73	100.00	127.73
7	Reserve excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year	-	-	604.51
8	Earnings per share (of Rs. 10 /- each) (For continuing and discontinued operations) (a) Basic (b) Diluted	0.74 0.74	0.48 0.48	1.09 1.09

NOTE:

DATED: 07/08/2025

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that we are

investigating the leasehold rights,

title and interest of NANDAN GROUND

SUPPORT EQUIPMENT PRIVATE LIMITED

(CIN U29200MH2002PTC137255)

a private limited company duly

incorporated and registered under the

provisions of the Companies Act, 1956 and

having its registered office at Plot number

D-205, TTC Industrial Area, MIDC Turbhe,

Navi Mumbai - 400 705, in respect of

property more particularly described in the

SCHEDULE hereunder written ("Property"

We have been informed that the Property is

subject to mortgage created in favour of

All person/s, entity(ies), including but not

limited to an individual, hindu undivided

family (HUF), company(jes), bank(s)

financial institution(s), non-banking

inancial institution(s), firm(s)

association(s) of persons or a body(ies) o

ndividuals whether incorporated or not,

ender(s) and/or creditor(s) having any

penefits, titles, claims, objections

demands, rights or interest whatsoever i

espect of the Property or any part thereof

by way of sale, exchange, contracts

agreements, development rights, right of

way, partnership, encumbrance, let, lease

sub-lease, license, assignment, mortgage

(equitable or otherwise), inheritance

succession, maintenance, tenancy

bequest, joint venture, gift, trust, transfer,

ien, charge, share, pledge, easement,

trust, possession, *lis-pendens* reservation, family arrangement,

settlement or any other arrangement attachment, injunction or under any

decree, order or award passed by any Court

of Law, Tribunal, Revenue or Statutory

Authority or arbitration, right of

prescription or pre-emption or under any memorandum of understanding,

agreement for sale, power of attorney letter of allotment, option, FSI consumption, right of refusal or other disposition, loans, advances, any liability of commitment, or otherwise o whatsoever nature or otherwise howsoever reason, are hereby requested to notify the same in writing to us with supporting documentary evidence at our mailing address at Fox Mandal & Associates LLP, he Capital, 207B, 2nd floor, G Block, C70 Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051 and/or via electronic mail at sushant.shetty@foxmandal.in within 14 (fourteen) days from the date hereof, failing which, such claim or claims and/or objections, if any, of such person or persons will be considered to have been

vaived and/or abandoned

SCHEDULE ALL THAT PIECE AND PARCEL of

leasehold land bearing Plot number D-205 admeasuring 2126 square metres or

hereabouts along with the factory building

comprising of ground plus three upper

floors, collectively admeasuring 1854.05

square metres (built-up area) standing hereon, situated, lying and being at Trans-Thane Creek Industrial Area, within

the village limits of Turbhe, Taluka and

Registration Sub-District Thane, District

and Registration District Thane and

bounded as follows:

On or towards the North: By Plot number D-206:

On or towards the South:

By Plot number D-204:

On or towards the East:

On or towards the West:

By electric line; and

By road.

Union Bank of India.

1). The above is an extract of detailed format of quarterly results for the quarter ended 30.06.2025 filed with Stock Exchange under regulation - 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, Quarterly/Annual Financial Results is available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the company's website, www.shikharleasingandtrading.in

Vibrant Gl 6 bal

FOR SHIKHAR LEASING & TRADING LMITED VIPUL POPATLAL CHHEDA WHOLETIME DIRECTOR DIN No. 00297838

[Comprising Profit / (Loss) for the period (after

Equity Share Capital (Nos. of INR 10 each)

Earnings Per Share (of INR 10 each) Basic &

tax) and Other Comprehensive Income (after tax)]



6/30/2025 6/30/2024 Unaudited Unaudited **Particulars** 76.88 Total income from operations 36.43 Net Profit/ (Loss) for the period (before tax 20.20 34.06 6.91 Exceptional and/or Extraordinary items) 34.06 Net Profit/ (Loss) for the period before tax 20.20 6.91 (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/ (Loss) for the period after tax 17.58 26.39 (4.04) (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period 17.57 49.75 (40.63)

WEST LEISURE RESORTS LIMITED

Quarter ended

3/31/2024

(₹ in Lakhs

₹ In lakhs

CIN: L55101MH2008PLC177941; Website: <u>www.westleisureresort</u> Regd. Office: Mall Office, 2nd Floor, Metro Junction Mall of West Pioneer Properties (India) Pvt Ltd. Netivali, Kalvan (E), Thane-421306 Tel. No.: 0251 - 2352387: E-mail ID: ho@hawco

Statement of Unaudited Financial Results for the Quarter ended 30-06-2025

[Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital 305.33 305.33 305.33 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (of ₹ 10 each) 0.58 (0.13) (for continuing and discontinued operations)

NOTE: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with whole I he above an exhaust on the detailed format of date rely rindictal results in the whith the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. Full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Website www.bseindia.com and on the Company's webpage URL http://www.westleisureresort.co.in/financial results.html

Basic & Diluted (in ₹)

(EX

(₹. in Lakhs)

CHOWGULE STEAMSHIPS LIMITED

Tel: (+91 22) 2530 2030T; Website: www.chowgulesteamships.co.in;

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON 30/06/2025

PARTICULARS	SIANDALONE							
	(Quarter Ende	d	Year ended				
	30.06.2025	31.03.2025	30.06.2024	31.03.2025				
	Unaudited	Audited	Unaudited	Audited				
Total Income	165.27	197.96	186.18	722.20				
Profit / (Loss) before tax	39.10	43.93	58.08	201.24				
Profit / Loss after tax	27.98	21.69	50.80	128.56				
Total Comprehensive Income for the period								
(Comprising profit for the period after tax								
and other comprehensive income after tax)	27.98	20.44	50.80	127.31				
Paid-up equity share capital (Face Value Rs. 10/- Per Share)								
Earnings per Share (of ₹ 10/-each)								
(*non Annualised)								
(a) Basic	*0.08	*0.06	*0.14	0.35				
(b) Diluted	*0.08	*0.06	*0.14	0.35				
7 6								

The Company operates in only one business segment viz. Shipping.

- Chowgule Steamships Overseas Limited Wholly owned Subsidiary is placed in liquidation . On 13th March 2025, a final meeting of CSOL members was held and resolution was passed accordingly. Notice of completion filed at the Guernsey Registry. On the same day provided no objection are received Chowaule Steamships Overtseas Limited shall be automatically dissolved from The registry upo nassing of 3 months from date of notice. On 16th June. 2025 Chowaule Steamships Overtsens Limiter nas been dissolved from the Guernsey Registry.
- Previous year figures have been regrouped wherever necessary.
 The above results as reviewed by the Audit Committee were approved and taken on record by the Board
- of Directors at its meeting held on 07th August, 2025. The results for the quarter ended 30th June, 2025 are available on the Company's Website

www.chowgulesteamships.co.in and the BSE Limited website at www.bseindia.com/corporates. For and on behalf of Board of Directors Chowgule Steamships Limited

Vijay Chowgule Chairman Place : Goa Date: 07th August, 2025

VIBRANT GLOBAL CAPITAL LIMITED

Registered Office: 202-Tower A, Peninsula Business Park, Senapati Bapat Marg, Lower Parel Mumbai - 400 013, Maharashtra, India. Website: www.vibrantglobalgroup.com; (e): investor@vibrantglobalgroup.com; CIN: L65900MH1995PLC093924

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025

Particulars Standalone Consolidated Quarter Quarter Quarter Year Quarter Quarter Quarter Year ended ended ended ended ended ended ended ended June March June March June March June March 30, 2025 30, 2024 31, 2025 30, 2025 31, 2025 30, 2024 31, 2025 31, 2025 Audited Audited Reviewed Reviewed Reviewed Reviewed Reviewed 954.11 2,122.11 2,165.10 4,157.62 8,245.75 7,403.67 28,242.83 -147.28 Total Income 1,626.52 Net Profit / (Loss) for the period (before Tax, 789.72 -512.06 1,569.26 1,138.30 709.25 -940.21 221.26 Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax 789.72 -512.06 1,569.26 1,138.30 709.25 -940.21 1,626.52 221.26 (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax -46.99 607.01 -422.471.364.95 786.38 534.4 -787.31 1.386.45 (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period 605.77 -416.77 1,364.70 791.30 534.28 -784.62 1.388.66 -37.68

2,29,07,380 2,29,07,380 | 2,29,07,380 | 2,29,07,380 | 2,29,07,380 2,29,07,380 | 2,29,07,380 | 2,29,07,380 2.64 -1.82 5.96 3.45 2.33 -3.43 The above is an extract of the detailed format of Financial Results filed with BSE Limited under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and disclosure requirements), Regulation, 2015. The complete format of Financial Results are available on the website of BSE Limited (www.bseindia.com) and on the website of our Company (www.vibrantglobalgroup.com).

ON BEHALF OF BOARD OF DIRECTORS

FOR VIBRANT GLOBAL CAPITAL LIMITED

VINOD GARG MANAGING DIRECTOR DIN: 00152665

6.06

-0.16



Dated: 07 August, 2025

Place: Mumbai

DMCC Speciality Chemicals Limited

(Formerly known as The Dharamsi Morarji Chemical Company Limited) (CIN: L24110MH1919PLC000564)

Regd Office: Prospect Chambers, 317/321, Dr. D.N. Road, Fort, Mumbai - 400 001

Telephone:- 022-22048881-2-3, Email ID: investor@dmcc.com, Website: www.dmcc.com

Extract of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the guarter ended 30th June 2025

ı					Rs. In Lakhs	(Except EPS)			
Sr.			STAN	DALONE		CONSOLIDATED			
No.			Quarter Ended Unaudited		Year Ended Audited	Quarter Ended Unaudited		Year Ended Audited	
		30.06.2025	31.03.2025	30.06.2024	31.03.2025	30.06.2025	31.03.2025	30.06.2024	31.03.2025
1	Total Income from Operations	12,739.76	12,562.64	8,552.35	43,257.57	12,741.73	12,565.69	8,552.37	43,264.08
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,								
ı	Exceptional and/or Extraordinary items)	1,102.66	933.50	188.21	3,115.05	1,102.97	933.70	186.64	3,113.91
3	Net Profit / (Loss) for the period before tax								
Ι.	(after Exceptional and/or Extraordinary items)	1,102.66	933.50	188.21	3,115.05	1,102.97	933.70	186.64	3,113.91
4	Net Profit / (Loss) for the period after tax	=== 0.4	0.7.00	400 50	0.450.07	775 50	0.17.10	407.04	0.450.77
٦	(after Exceptional and/or Extraordinary items)	775.31	647.02	138.58	2,153.97	775.52	647.16	137.01	2,152.77
5	Total Comprehensive Income for the period								
ı	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)	715.76	624.11	107.98	2 044 72	715.97	625.27	106.40	2 044 54
6	and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital	2,493.99	2,493.99	2,493.99	2,041.72 2,493.99	2,493.99	2,493.99	2,493.99	2,041.54 2,493.99
7	Other Equity (excluding Revaluation Reserve)	2,495.99	2,490.99	2,493.99	2,493.99	2,430.33	2,490.99	2,493.99	2,493.99
ľ	as shown in the Audited Balance Sheet of the								
1	previous year				20.226.74				20.264.31
8	Earnings Per Share (Face Value of Rs. 10/- each)				20,220.7				25,201.01
آ	(for continuing and discontinued operations)								
	- Basic & Diluted	3.11	2.59	0.56	8.64	3.11	2.59	0.55	8.63

- The above unaudited standalone and consolidated results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed unde section 133 of the Companies Act, 2013 read with rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 and other relevant amendments thereafter. These financia results have been reviewed and recommended for adoption by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meeting held on 7th August, 2025. The Statutory Auditors have carried out a limited review of the unaudited standalone and consolidated financial results of the Company for the guarter ended 30th June, 2025 and
- The figures for the guarter ended March 31, 2025 are the balancing figures between audited figures in respect of full financial year ended March 31, 2025 and the unaudited published year to date figures upto December 31, 2024, being the end of the third quarter of the financial year which were subjected to limited review. The previous period figures have been Re-grouped, wherever considered necessary.
- The Code on Social Security 2020, relating to employee benefits during employment and post-employment benefits received the Presidential Assent on September-2020. The Code has been published in the Gazette of India. However, the date on which the Code will come into effect has not yet been notified and final rules / interpretations have not yet be issued. The impact of the said code shall be assessed and accounted for once the relevant provisions are notified
- . The company had a planned maintenance shut down from 2nd April 2025 to 22nd April 2025 at its Roha Plant. In last quarter of Financial Year 2024-25, 10 days shut down impac
- . The operations of the company are limited to one segment, namely Manufacturing and Sale of Chemicals, hence the segment wise disclosure requirements of Ind AS 108 or
- Operating Segment are not applicable to it . In line with the requirements of Regulation 47 (2) of the Listing Regulations, 2015, the results are available on the website of BSE Limited (URL: www.bseindia.com/corporates) the National Stock Exchange of India Ltd (URL: www.nseindia.com/corporates) and on the company's website (URL: https://www.dmcc.com/investor/statutory-information/financial-results)

(Formerly known as The Dharamsi Morarji Chemical Co. Ltd) (Bimal Lalitsingh Goculdas) Managing Director, & Chief Executive Officer DIN:00422783

For DMCC Speciality Chemicals Ltd

REGD. OFFICE.: 1301, 13TH FLOOR, TOWER -B, PENINSULA BUSINESS PARK

SENAPATI BAPAT MARG, LOWER PAREL (W) MUMBAI 400 013 Tel. 022-3003 6565 CIN No .: L18101MH1984PLC034857 | É Mail : info.roc7412@gmail.com

(₹. in Lakhs) Statement of Standalone/Consolidated unaudited Financial Results for the quarter ended 30/06/2025 Particulars Three months Three months Year to date Three months Three months ended on ended on (31/03/2025) ended on ended on (31/03/2025) (30/06/2025) (30/06/2024) (30/06/2025) (30/06/2024) Standalone Consolidated (Refer Notes Below) (Unaudited) (Unaudited) (Audited) (Unaudited) (Unaudited) (Audited) 15.32 15.49 62.37 15.32 15.49 62.37 Total income from operations (net) Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or 4.08 15.28 4.03 6.23 14.66 Extraordinary Items) 6.23 3 Net Profit / (Loss) for the period (before Tax) after Exceptional 4.08 15.28 4.03 and/or Extraordinary Items) 6.23 6.23 14.66 4 Net Profit / (Loss) for the period (after Tax) after Exceptional and/or Extraordinary Items) 3.90 6.23 15.28 3.85 6.23 14.66 Total Comprehensive Income for the period (comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other 14.66 comprehensive income (after tax) 3.90 6.23 15.28 3.85 6.23 6 | Equity Share Capital 998.88 998.88 998.88 998.88 998.88 998.88 (Face Value of the Share Rs 10/- Each) Reserve excluding Revaluation Reserves as per balance sheet 464.20 461.35 of previous accounting year

(a) (b) Diluted NOTE:

Earnings per share

(of Rs. 10 /- each) For continuing and discontinued

operations)

1) The above is an extract of detailed format of quarterly results for the quarter ended 30.06.2025 filed with Stock Exchange under regulation - 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results is available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the company's website, www.hindustan-

0.06

0.15

0.04

0.06

0.15

0.04

FOR HINDUSTAN APPLIANCES LIMITED Sd/KALPESH RAMESHCHANDRA SHAH
MANAGING DIRECTOR
DIN No. 00294115 PLACE.: MUMBAI DATED: 07/08/2025

OLYMPIC MANAGEMENT & FINANCIAL SERVICES LTD Read, Office: 42. Gopal Bhavan, 199 Princess Street, Mumbai - 400 002

Email: info@corporatementors.in Website: www.corporatementors.in CIN No. 1 65990MH1984PI C033825 Tel. No. 22093908 EXTRACT OF STATEMENT OF PROFIT AND LOSS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2024

(₹ in Lakhs except EPS Year ended Quarter ended **Particulars** 30.06.2025 31.03.2025 30.06.2024 31.03.2025 Unaudited Unaudited Audited Audited Total income from operations (net) 2.60 0.89 1.18 5.15 Other Income 2.43 0.89 6.04 9.00 Net Profit / (Loss) for the period before tax. Exceptional and / or Extra Ordinary Items (1.92)(7.30)4.15 (37.29)Net Profit / (Loss) for the period before tax. (after Exceptional and / or Extra Ordinary Items) (4.08)(8.72)1.50 (45.29)Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary and / or Extra Ordinary items) (4.08)(8.83)1.50 (45.40)Total comprehensive income for the period (comprising profit/loss for the period (after Tax) and other comprehensive income (after Tax) (4.08)(8.83)1.50 (45.40)300.66 **Equity Share Capital** 300.66 300.66 300.66 Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each) a) Basic: (0.014)(0.029)0.005 (0.151)b) Diluted Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 10/- each) a) Basic: 0.005

b) Diluted Notes:

(1) The above is an extract of the detailed format of financial result for the quarter ended 30th June, 2025 filed wit stock exchange under Regulation 33 of SEBI (listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015. The full format of the Financial Results for the quarter and year ended 30th June, 2025 is available on the stock exchange websites (www.bseindia.com and company's websites (http://corporatementors.in/).

(0.014)

(2) The above results have been Limitedly Reviewed by the Statutory Auditor of the Company and recomme the Audit Committee and Approved by the Board of Directors at their Meeting held on 07th August 2025



By Order of the Board For Olympic Management & Financial Services Limited Sd

(0.029)

S N Agrawa Wholetime- Director

(0.151)



Batliboi Ltd

Regd. Office: Bharat House, 5th Floor, 104 Bombay Samachar Marg, Fort, Mumbai - 400 001 Tel No.: +91 22 6637 8200, E-Mail: investors patliboi.com. Website : www.batliboi.com CIN: L52320MH1941PLC003494

EXTRACT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2025

					(Rs. in Lakhs			
		Consolidated						
			Quarter Ended					
Sr. No.	Particulars	30.06.2025 (Reviewed)	31.03.2025 (Reviewed)	30.06.2024 (Reviewed)	31.03.2025 (Audited)			
1)	Total Income From Operations	6,954.49	11,904.39	9,415.64	41,294.42			
2)	Net Profit / (Loss) for the period (before Tax,							
	Exceptional and /or Extraordinary items)	(272.79)	618.77	411.43	1,817.37			
3)	Net Profit / (Loss) for the period before Tax	` ′						
,	(after Exceptional and / or Extraordinary items)	(272.79)	618.77	411.43	1,817.37			
4)	Net Profit / Loss for the period after Tax	` ′						
	(after Exceptional and / or Extraordinary items)	(244.13)	544.99	291.60	1,349.19			
	Attributable to :							
	Owners of the Parent	(258.46)	544.99	291.60	1,349.19			
	Non - Controlling interest	14.33	-	-	-			
5)	Total Comprehensive Income for the Period							
	[Comprising Profit / (Loss) for the period							
	(after tax) and other Comprehensive							
	Income (after tax)]	(227.78)	523.73	306.13	1,275.87			
	Attributable to :							
	Owners of the Parent	(242.11)	523.73	306.13	1,275.87			
	Non - Controlling interest	14.33	-	-	-			
6)	Equity Share Capital	2,349.59	2,349.59	2,349.59	2,349.59			
7)	Reserves (excluding Revaluation Reserve)							
	as shown in the Audited Balance Sheet of							
	the previous year	13,548.14	13,769.36	13,629.82	13,769.36			
8)	Earnings Per Share for the period (of Rs.5/- each)							
	(not annualised)							
	Basic:	(0.53)	1.16	0.63	2.88			
	Diluted:	(0.52)	1.15	0.62	2.86			

Note: 1. Additional Information on Audited Standalone Financial results

Place: Mumbai

Date : 8th August, 2025

			Year Ended		
Sr. No.	Particulars	30.06.2025 (Reviewed)	31.03.2025 (Reviewed)	30.06.2024 (Reviewed)	31.03.2025 (Audited)
1)	Turnover	5,485.51	9,367.12	6,219.08	29,056.01
2)	Profit before tax	(289.06)	347.40	68.47	680.46
3)	Profit after tax	(288.52)	352.42	51.27	575.24

- 2. The above results for the Quarter ended 30th June, 2025 have been reviewed by the Audit committee and approved by Board of Directors in their meeting held on 8th August 2025.
- 3. The above is an extract of the detailed format of the financial results filed with Stock Exchange, under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the financial results for the quarter ended 30th June, 2025 is available on the website of the Stock Exchange, www.bseindia.com and on the Company's website www.batliboi.com



For and on behalf of Board of Directors Sanjiv Joshi Managing Director Dated this 9th day of August, 2025 Sd/-Sushant Shetty

FoxMandal

1umbai, 7th August, 2025

कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधार

कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधा

कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधार

(कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)

प्रति समभाग प्राप्ती (अनन्य साधारण बार्बीपूर्वी) (रु. १०/- प्रत्येकी)

प्रति समभाग प्राप्ती (अनन्य साधारण बार्बीपश्चात) (रु. १०/- प्रत्येकी)

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that (1) Mrs. Champ

Devi Tak, (2) Mrs. Nirmala Tak, (3) Mr.

Kailash Chandra Tak and (4) Mrs. Sumitra

Devi Tak have agreed to sell to my clients the premises more particularly described

in the Schedule hereunder ("Said Premises"):

Person/s, Company/s, Financial Institu-

tion/s, having any share, right, title, interest

benefit claim, objection or demand of any

nature whatsoever over the said premises

by way of sale, transfer, exchange, mort-

gage, assignment, charge, gift, trust, in

neritance, conveyance, tenancy, bequest,

litigation, decree or order of any court of

law or otherwise should register their claim

with the undersigned at 2b, D Wing, Gro-

und Floor, Crystal Plaza, New Link Road,

Andheri (W), Mumbai- 400 053 within

14 days of publication of this notice with

certified copies of documentary proof

thereof, failing which, any such claim or

objection shall be deemed to have beer

SCHEDULE

Residential Premises bearing Flat no. A-11

admeasuring 1260 sq. ft (Built up Area)

in the Building known as "Dakshina Park"

standing on plot bearing Plot No.15 (part

and bearing corresponding CTS No. 32 of village Juhu situated at N.S Road No.10

Juhu Scheme, Juhu Mumbai- 400 049

together with 5(Five) Fully paid up shares

of Rs 50/- each aggregating to Rs 250/-

bearing distinctive nos. 1 to 5 issued by the Dakshina Park Co-Operative Housing

Society Ltd vide share certificate no. 1

BHAVYA N. JAIN (Advocate)

Email: Bhavyaj@gmail.com 022-26733448

Date: 09.08.2025

waived without any reference thereto.

निविदा सूचना

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित कंपनीच्या संचलन व सुव्यवस्था विभागीय कार्यालय वाशी अंतर्गत असलेल्या वितरण उच दाब (उपरी व भूमिगत) विद्युत वाहिनीच्या प्रतिबंधात्मक देखभाल व दुरुस्तीसाठी नामांकित विद्युत ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात येत असून सदर ई-निविदा क्रमांक : -०७/ २०२५-२६, महावितरण कंपनीच्या https://etender.mahadiscom.in संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. सदर निविदा विक्रीसाठी दि. ०७/०८/२०२५ ते १४/०८/२०२५ (दु.१२:०० वा.) पर्यंत उपलब्ध राहतील निविदा भरण्याची अंतिम तारीख दि. १४/०८/२०२५ (दु.०३.०० वा.) पर्यंत राहील. निविदेच्या आवृत्तीत/शुद्धीपत्रातील कोणताही बदल यापुढे महावितरणच्या

वेबसाईटवर प्रकाशित केला जाईल. कार्यकारी अभियंता,सं.व.सु. विभाग वाशी

शुध्दिपत्रक स्थावर / अस्थावर मिळकतींची विक्री करण्याकरीता ई-लिलाव विक्री नोटीस

(सरफेसी कायदा, 2002 मधील नियम 8(6) अन्वये वैधानिक विक्री नोटीस) ार्व जनतेस आणि कर्जदार / जामीनदार याना सूचित करण्यात येते की, दिनाक

अस्थावर मिळकतींची विक्री करण्याकरीता ई-लिलाव विक्री नोटीस जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. **सदर जाहिरातीत मे. साईराज दुर्स ॲण्ड ट्रॅव्हल** यामध्ये कॉलम न २ मिळकतीचे वर्णन मध्ये मालमत्ता क्र. 1 मधील प्रॉपर्टी आयडी PUNB000828800192 आणि मालमत्ता क्र. 2 मधील प्रॉपर्टी आयडी PUNB000828800191 **असे वाचावे** करीता हे शुध्दीपत्रक. श्री. वेंकेटेश एस.

मुख्य व्यवस्थापक आणि अधिकृत अधिकारी

ेप : स्तर मामांतर: तफावत आढळत्यात मूळ इंग्रजी मजकूर प्राह्म पंजाब नेंशनल बँक, (सिक्युअर्ड क्रेडिटर)

आझाद इंडिया मोबिलिटी लिमिटेड (पूर्वीचे नाव इंडियन ब्राईट स्टील कंपनी लिमिटेड)

सीआयएन : एल२९१००एमएच१९६०पीएलसी०११७९४ नों. कार्यालय: जी-६, ८ वा मजला, एव्हरेस्ट बिल्डिंग, जनता नगर, ताडदेव रोड, ताडदेव, हाजी अली, मुंबई, महाराष्ट्र – ४०००३४. वेबसाईट : www.azadindiamobility.com, ईमेल आयडी : info@azadmobility.com

Ref: PRO NO - 223

30 जन २०२६ रोजी संपूलेल्या विमाहीसाठी अलेखापरिधित अलिए विनीय निष्कर्षांचे विवस्ता

						1			(रु लाखांत)
अ. क्र.	तपशील		अति	नप्त			एका	त्रेत	
9n.			संपलेली तिमाही		संपलेले वर्ष		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष
		३०.०६.२०२५	३१.०३.२०२५	३०.०६.२०२५	38.03.2024	३०.०६.२०२५	३१.०३.२०२५	३०.०६.२०२५	३१.०३.२०२५
		अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
?	प्रवर्तनातून उत्पन्न (ए) निव्वळ विक्री/प्रवर्तनातून उत्पन्न	७६९.४५	९०३.१८	०.०० १९.००	९०३.१८	७६९.४५	९०३.१८	0.00 १९.00	९०३.१८
	(बी) इतर उत्पन्न	१९.२४	११.२८		१०२.७०	१९.२४	११.५८		१०३.००
	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	७८८.६९	९१४.४६	99.00	9,004.66	७८८.६९	९१४.७६	99.00	१,००६.१८
	खर्च								
	(ए) वापरलेल्या सामुग्रीचा खर्च	0.00	१,४१६.८७	0.00 0.00	१,४१६.८७	0.00	१,४१६.८७	0.00	१,४१६.८७
2	(बी) व्यापारातील मालाची खरेदी	७२०.१३	२७९.००	0.00 \$.00	२७९.००	७२०.१३	२७९.००	0.00	२७९.००
7	(सी) तयार माल, प्रगतीशील काम आणि व्यापारातील मालसाठाच्या	(০.४१)	(८६२.३२)	0.00 ३३.२६	(८६२.३२)	(०.४१)	(८६२.३२)	0.00	(८६२.३२)
	वस्तुसूचिमधील बदल			0.00 99.14					
	(डी) कर्मचारी लाभ खर्च	२४.८५	१४.६९		४६.८८	२४.८५	१४.६८	₹.००	४६.८७
	(ई) घसारा आणि कर्जफेडीची तरतूद खर्च	۷.۰۷	३.८४		६.१३	8.00	८.३१	0,00	१०.६०
	(एफ) इतर खर्च	३२.६२	88.38		१२९.०३	३३.२५	88.48	३३.२६	१२९.२३
	एकूण खर्च	७८१.२७	८९६.४०	३६.२६	१,०१५.५७	७८१.९०	30.909	३६.२६	१,०२०.२५
ş	इतर उत्पन्न, वित्तीय खर्च आणि अपवादात्मक बाबींपूर्वी प्रवर्तनातून नफा/(तोटा) (१-२)	9.83	१८.०६	(१७.२६)	(९.६९)	६.८०	१३.६८	(१७.२६)	(१४.०७)
8	सर्वसाधारण कामकाजातून वित्तीय खर्च आणि अपवादात्मक बाबींपूर्वी नफा/(तोटा)	68.0	१८.०६	(१७.२६)	(९.६९)	६.८०	१३.६८	(१७.२६)	(१४.०७)
ų	वित्तीय खर्च	ο.ο३	3.80		3.89	ο.ο३	3.89	-	₹.४७
ξ	सर्वसाधारण कामकाजातून वित्तीय खर्चोत्तर आणि अपवादात्मक	७.३९	१४.५९	(१७.२६)	(१३.१६)	६.७६	१०.२१	(१७.२६)	(१७.५४)
	बाबींपूर्वी नफा/(तोटा) (४+५)	9.25	20.42	(50.74)	(25.24)	۹.94	70.77	(50.74)	(50.40)
9	अपवादात्मक बाबी	0.00	0.09		0.09		0.09	-	0.09
۷	सर्वसाधारण कामकाजातून करपूर्व नफा/ (तोटा) (६+७)	9.39	१४.५०	(१७.२६)	(१३.२५)	६.७६	90.99	(१७.२६)	(१७.६३)
9	कर खर्च				-		-	-	-
90	सर्वसाधारण कामकाजातून करोत्तर नफा/ (तोटा) (८+९)	9.39	१४.५०	(१७.२६)	(१३.२५)	६.७६	90.99	(१७.२६)	(१७.६३)
??	अनन्यसाधारण बाबी (कर खर्चाच्या निव्वळ)	0.00			(२०.४६)		-	-	(२०.४६)
१२	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (१०+११)	9.39	१४.५०	(१७.२६)	७.२१	६.७६	१०.१२	(१७.२६)	२.८३
83	इतर सर्वसमावेशक उत्पन्न				-			-	-
88	भरणा झालेले समभाग भांडवल	४०४९.३२	३,५१७.५६	२,९१२.५६	३,५१७.५६	४,०४९.३२	३,६०७.५६		३,६०७.५६
૧ ૫	(शेअर्सचे दर्शनी मूल्य दर्शविणे) राखीव (असल्यास पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	१०/-	१०/-	१०/-	१०/-	१०/-	१०/-	१०/-	१०/-
१६।	प्रती समभाग प्राप्ती (अनन्य साधारण बार्बीपूर्वी) (प्रत्येकी रु.								
	१०/- चे (अवार्षिक)			, ,					
	(ए) मुलभूत	0.07	0.08	(०.०६)	0.02	0.03	60.0		०.०१
	(बी) सौम्यिकृत	0.02	0.08	(०.०६)	0.02	0.03	€0.0		०.०१
१६ ii	प्रती समभाग प्राप्ती (अनन्य साधारण बाबींनंतर) (प्रत्येकी रु. १०/– चे (अवार्षिक)								
	(ए) मूलभूत	0.02	0.08	(0.0%)	0.02	0.02	€0.0		०.०१
	(बी) सौम्बिकृत	0.02	0,08	(0.05)	0.02	0.02	۶٥.٥		0.08
	-		10	(4)	1				,

ठिकाण : मुंबई

- आझाद इंडिया मोबिलिटी लिमिटेड चे वरील वित्तीय निष्कर्ष ७ ऑगस्ट, २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकांमध्ये लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि संचालक मंडळाने मंजुर केले. कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी सेवी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲंड डिस्क्लोजर रिकायर्सेट्स), २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत ३० जून, २०२५ रोजी संप्लेल्या तिमाहीसाठीच्या वरील अलिस वित्तीय निष्कर्षांचे मर्यादित पुनर्विलोकन केले आहे कंपनीचे वरील निष्कर्ष कंपनी अधिनयम, २०१३ च्या कलम ३३ अंतर्गत विहित इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्डस ३४ 'अंतरिम वित्तीय अहवाल' (इंड एएस ३४) मध्ये घालून दिलेल्या गणन आणि मापन तत्वे आणि प्रक्रियेनुसार आणि भारतात
- सर्वसाधारणपणे स्विकारलेल्या अन्य लेखा तत्वांनुसार बनवले आहेत. त्यांना तुलनायोग्य करण्याकरिता आवश्यकतेनुसार मागील संलग्न कालावधीची आकडेवारी पुनर्गठीत/पुनर्रचित केली आहे



नक मंडळाच्या वतीने आणि साठी बपिदंर सिंग चड़ा व्यवस्थापकीय संचालक

08/08/2025 रोजी दै. नवशक्ती धुळे, जळगाव, नाशिक आवृत्तीमध्ये स्थावर,

टीपा:

(ए) मूलभूत (बी) सौम्यिकृत

बाबींपूर्वी

बाबींपश्चात)

समभाग भांडवल

प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)

कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न

१) वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे सादर केलेल्या ३० जून, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. ३० जून, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटस् (www.bseindia.com) येथे आणि कंपनीची वेबसाईट (http://copratementors.in/) वर उपलब्ध आहे.

ऑलिम्पिक मॅनेजमेंट अँड फायनान्शीअल सर्व्हिसेस लि.

नों. कार्यालय : ४२ गोपाल भवन, १९९ प्रिन्सेस स्ट्रीट, मुंबई - ४००००२

ई-मेल : info@corporatementors.in, वेबसाईट : www.corporatementors.ir

सीआयएन क्र. एल६५९९०एमएच१९८४पीएलसी०३३८२५. फोन क्र. २२०९३९०८

३० जून, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी नफा आणि तोट्याच्या विवरणपत्राचा उतारा

30.08.2024

अलेखापरिक्षित

२.६०

२.४३

(8.06)

(8.06)

(8.0८)

(0.088)

(0.088)

२) वरील निष्कर्ष कंपनीचे वैधानिक लेखापरिक्षकांद्वारे लेखापरीक्षण केले आहे आणि लेखापरिक्षण समितीने शिफारस केले आणि ०७ ऑगस्ट.

२०२५ रोजीच्या त्यांच्या सभेत संचालक मंडळाने मंजरी दिली.

तिकण : मंबर्ड दिनांक: ०७.०८.२०२५

संचालक मंडळाच्या आदेशादारे ऑलिम्पिक मॅनेजमेंट अँड फायनान्शीअल सर्व्हिसेस लिमिटेड साठी

एस. एन. अगरवाल पूर्ण वेळ संचालक

(इपीएस वगळून रु. लाखांत

30.08.7078

अलेखापरिक्षित

१.१८

६.०४

8.84

9.40

9.40

9.40

३००.६६

0.004

मंपलेले वर्ष

38.03.2024

लेखापरिक्षित

4.84

(२७.२९)

(84.28)

(84.80)

(84.80)

३००.६६

(0.848)

(०.१५१)

संपलेली तिमाही

38.03.2024

लेखापरिक्षित

०.८९

0.69

(७.३०)

(८.७२)

(8.0८)

(٤٥.১)

३००.६६

(0.028)

(0.028)

PUBLIC NOTICE

Place: Mumbai

NOTICE is hereby given that I ar stigating the title in respect of all that pieces and parcels of agricultura or ground bearing Surve No.261/PART/4 corresponding (1 No. 620/A/1-A/4-E (Adn 6031.50 Sq. Meters as per Propert Register Card) & (2) C.T.S No.620/A/1 A/4-C (Adm. 1896.20 Sq. Meters as ne roperty Register Card) of Villag MALAD-EAST, Taluka BORIVALI District MUMBAI SUBURBAN.

ANY ONE EITHER having or claiming any kind of share, right, title, interest claim or possession of the said propert or any part or portion thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift partition, release, family arrangement rust, muniment, inheritance, bequest possession, easement, tenancy, righ of way, encumbrance, loan, advance testamentary documents, requisition acquisition, lease, lien, decree/ order injunction/ attachment of any court o law/ tribunal/ revenue/ statutor authority or otherwise howsoever are hereby requested to make the sam known in writing to undersigned hered within 14 days of the notice, failing which, the claims of such person, if an will be deemed to have been waived and abandoned forever and not bindin on said Owner. DATE: 09-08-2025

SONAL KOTHARI, ADVOCATE, HIGH COURT 1, LE-MIDAS CHS LTD.. RAMCHANDRA LANE MALAD-WEST, MUMBAI-400 064. 9820300116 advsonalkothari@vahoo.com

MAKERS

मेकर्स लॅबोरेटरीज लिमिटेड

नों. कार्यालय : ५४ डी, कांदिवली इंडस्ट्रीयल इस्टेट, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७ सीआयएन : एल २४२३० एमएच १९८४ पीएलसी ०३३३८९ द्. : + ०९१ २२ २८६८८५४४, ई-मेल : investors@makerslabs.com वेबसाईट : www.makerslabs.com

३० जून, २०२५ रोजी संपलेली तिमाहीकरिता अलेखापरीक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

अ.	तपशील		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष
क्र.		३०.०६.२०२५ (अलेखापरिक्षित)	३१.०३.२०२५ (अलेखापरिक्षित)	३०.०६.२०२४ (अलेखापरिक्षित)	३१.०३.२०२ (लेखापरीक्षित
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	३,५००.१०	३,३९०.२४	२,९५९.१७	१२,०७५.१
?	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्व)	१९७.६३	२१२.४९	४१.९६	१,४२०.१
ş	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपश्चात)	१९७.६३	२१०.७३	(४७.२६)	१,३४१.०
X	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपश्चात)	१२८.६१	१५८.०८	(७०.३९)	१,०९०.।
ų	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/(तोटा) (करपश्चात) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) समाविष्ट)	१२६.५५	१४९.८५	(६९.२२)	१,०८५.:
ह ७	समभाग भांडवल राखीव (पुनर्मृल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षांच्या लेखापरिक्षित ताळेबंदात दर्शविल्यानुसार	५९०.०४	५९०.०४	५९०.०४	५९०. <i>५</i> ६,४६०.५
۷	प्रती समभाग प्राप्ती प्रत्येकी रु. १०/– च्या (अवार्षिक) मूलभूत आणि सौम्यिकृत	٥.७४	(0.0८)	(१.६७)	१२.।

वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकड़े सादर केलेल्या ३० जून, २०२५ रोजी संपलेली तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. ३० जून, २०२५ रोजी संपलेली तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट (www.bseindia.com) तसेच कंपनीची वेबसाईट (www.makerslabs.com)

अलेखापरीक्षित अलिप्त वित्तीय निष्कर्षांवरील अतिरिक्त माहिती खालील प्रमाणे

	· · · · · · · · · · · · · · · · · · ·								
अ.	तपशील		संपलेली तिमाही						
क्र.		३०.०६.२०२५ (अलेखापरिक्षित)	३१.०३.२०२५ (अलेखापरिक्षित)	३०.०६.२०२४ (अलेखापरिक्षित)	३१.०३.२०२५ (लेखापरीक्षित)				
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१,३७२.६८	900.00	१,२२८.९५	४,२९४.४६				
7	करपूर्व नफा	(२९.९५)	(१९७.१०)	(१२३.५४)	४९२.८६				
ş	करोत्तर नफा	(२७.२०)	(१४०.१९)	(१२१.८९)	४६४.११				
	ाः भैन्नियां व संचालक मंडळाच्या आदेशाने								

ठेकाण : मुंबई दिनांक : ०८ ऑगस्ट, २०२५



नेकर्स लॅबोरेटरीज लिमिटेडसार्ठ पर्ण वेळ संचाल



Batliboi Ltd.

Regd. Office: Bharat House, 5th Floor, 104 Bombay Samachar Marg, Fort, Mumbai - 400 001 CIN: L52320MH1941PLC003494

EXTRACT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2025

			Cons	olidated	
			Quarter Ende	d	Year Ended
Sr. No.	Particulars	30.06.2025 (Reviewed)	31.03.2025 (Reviewed)	30.06.2024 (Reviewed)	31.03.2025 (Audited)
1)	Total Income From Operations	6,954.49	11,904.39	9,415.64	41,294.42
2)	Net Profit / (Loss) for the period (before Tax,				
	Exceptional and /or Extraordinary items)	(272.79)	618.77	411.43	1,817.37
3)	Net Profit / (Loss) for the period before Tax				
	(after Exceptional and / or Extraordinary items)	(272.79)	618.77	411.43	1,817.37
4)	Net Profit / Loss for the period after Tax				
	(after Exceptional and / or Extraordinary items)	(244.13)	544.99	291.60	1,349.19
	Attributable to :				
	Owners of the Parent		544.99	291.60	1,349.19
	Non - Controlling interest	14.33	-	-	-
5)	Total Comprehensive Income for the Period				
	[Comprising Profit / (Loss) for the period				
	(after tax) and other Comprehensive				
	Income (after tax)]	(227.78)	523.73	306.13	1,275.87
	Attributable to :				
	Owners of the Parent	(242.11)	523.73	306.13	1,275.87
	Non - Controlling interest	14.33	-	-	-
6)	Equity Share Capital	2,349.59	2,349.59	2,349.59	2,349.59
7)	Reserves (excluding Revaluation Reserve)				
	as shown in the Audited Balance Sheet of				
	the previous year	13,548.14	13,769.36	13,629.82	13,769.36
8)	Earnings Per Share for the period (of Rs.5/- each)				
	(not annualised)				
	Basic:	(0.53)	1.16	0.63	2.88
	Diluted:	(0.52)	1.15	0.62	2.86

Place: Mumbai

Date : 8th August, 2025

1. Additional Information on Audited Standalone Financial results

	Particulars		Year Ended		
Sr. No.		30.06.2025 (Reviewed)	31.03.2025 (Reviewed)	30.06.2024 (Reviewed)	31.03.2025 (Audited)
1)	Turnover	5,485.51	9,367.12	6,219.08	29,056.01
2)	Profit before tax	(289.06)	347.40	68.47	680.46
3)	Profit after tax	(288.52)	352.42	51.27	575.24

- 2. The above results for the Quarter ended 30th June, 2025 have been reviewed by the Audit committee and approved by Board of Directors in their meeting held on 8th August 2025.
- 3. The above is an extract of the detailed format of the financial results filed with Stock Exchange, under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the financial results for the quarter ended 30th June, 2025 is available on the website of the Stock Exchange, www.bseindia.com and on the Company's website www.batliboi.com



For and on behalf of Board of Directors Sanjiv Joshi

Batliboi Ltd

d Bombay Dyeing

दी बॉम्बे डाईंग अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड

(सीआयएन: L17120MH1879PLC000037) नोंदणीकृत कार्यालय: नेव्हिल हाऊस, जे.एन. हेरेडिया मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४०० ००१

संपर्क तपशीलः ईमेलः grievance_redressal_cell@bombaydyeing.com, दुरध्वनी : (९१) (२२) ६६६२०००; वेबसाईटः www.bombaydyeing.com

३० जून, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा (अलिप्त आणि एकत्रित) उतारा

(रु. कोटीत)

अ.			अति	 ਰਸ਼					
蛃.	तपशिल		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष		एका संपलेली तिमाही		संपलेले वर्ष
		३० जून,	३१ मार्च,						
		२०२५ (अलेखापरिक्षित)	२०२५ (लेखापरिक्षित)	२०२४ (अलेखापरिक्षित)	२०२५ (लेखापरिक्षित)	२०२५ (अलेखापरिक्षित)	२०२५ (लेखापरिक्षित)	२०२४ (अलेखापरिक्षित)	२०२५ (लेखापरिक्षित)
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	४१४.५२	३९५.४७	४७३.१०	१,७३२.३४	४१४.५२	३९५.४७	४७३.१०	१,७३२.३४
2	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (सहयोगींच्या नफ्याच्या हिस्सा आणि अपवादात्मक बार्बीपूर्वी)	११.१९	१२.६९	२०.४१	४७.९९	११.१९	१२.६९	२०.४१	४७.९९
ş	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बार्बीनंतर)	११.०९	१२.५५	२०.४१	६००.५५	११.१४	१२.६०	२०.४८	६००.८६
8	अखंडित कामकाजातून कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)	१३.७६	११.४८	१५.४७	४८९.८३	१३.८१	११.५३	१५.५४	४९०.१४
4	खंडित कामकाजातून कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)	-	_	_	_	-	0.08	_	0.02
ξ	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)	१३.७६	११.४८	१५.४७	४८९.८३	१३.८१	११.५४	१५.५४	४९०.१६
૭	इतर सर्वसमावेश उत्पन्न (करांच्या निव्वळ)								
	(i) नफा किंवा तोट्यात पुनर्वर्गीकृत न केल्या जाणाऱ्या बाबी	४८.१५	(७१.२७)	८९.०९	२७.०७	४८.१५	(७१.४१)	८९.०९	२६.८९
	(ii) नफा किंवा तोट्यात पुनर्वर्गीकृत केल्या जाणाऱ्या बाबी	२.१७	२.१६	३.९५	8.90	२.१७	२.१६	३.९५	8.80
۷	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	६४.०८	(५७.६३)	१०८.५१	५२१.८७	६४.१३	(५७.७१)	१०८.५८	५२२.०२
9	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रति भाग: रु. २)	४१.३१	४१.३१	४१.३१	४१.३१	४१.३१	४१.३१	४१.३१	४१.३१
१०	इतर इकिटी				२,३०१.७०				२,३२९.५८
११									
	(अखंडित आणि खंडित कामकाजातून)								
	(ए) मूलभूत (रु.)	०.६७	०.५६	०.७५	२३.७२	०.६७	०.५६	૦.હધ	२३.७३
	(बी) सौम्यिकृत (रु.)	०.६७	०.५६	૦.૭५	२३.७२	०.६७	०.५६	૦.૭५	२३.७३

वरील माहीती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेखुलेशन्स, २०१५ च्या रेखुलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे साद्र केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटस् म्हणजेच www.bseindia.com आणि www.nseindia.com वर उपलब्ध आहे. ते कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.bombaydyeing.com वर सुद्धा उपलब्ध आहे. तेच वर पुरवण्यांत आलेला क्युआर कोड स्कॅन करुन सुध्दा पाहता येईल.

- १. ५ जुलै, २०१६ च्या सक्युर्लर क्र. सीआयआर/सीएफडी/एफएसी/६२/२०१६ ने सुधारित केलेल्या सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ च्या अनुषंगाने प्रकाशित केलेल्या वरील निष्कर्षांचे ८ ऑगस्ट, २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकांमध्ये लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकन करून शिफारस केली आणि कंपनीच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली. कंपनीचे वित्तीय निष्कर्ष त्या अंतर्गत जारी केलेल्या संबंधित नियमांसह वाचत कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित इंडियन अकाऊंटींग स्टँडर्डस (इंड एएस) नुसार बनवले आहे. कंपनीने प्रयोज्य इंडियन अकाऊंटींग स्टँडर्डस नुसार तिच्या उपकंपन्या आणि सहयोगीं चे वित्तीय निष्कर्ष एकत्रित केले आहेत. ह्या वित्तीय निष्कर्षात कळवलेल्या ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही साठीची आकडेवारी ही ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या संपूर्ण आर्थिक वर्षाची लेखापरिक्षित आकडेवारी आणि मर्यादित पुनर्विलोकना अधिन असलेल्या ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षांच्या तिसऱ्या तिमाही अखेरीस प्रकाशित तारखेपर्यंत वर्षांच्या आकडेवारी दरम्यानच्या तौलानिक आकडेवारी आहेत. ३० जून, २०२५ रोजी संपलेल्या ्र तिमाहीसाठीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष वैधानिक लेखापरीक्षकांच्या मर्यादित पुनर्विलोकनाअधीन आहेत.
- ''ग्राहकांशी कंत्राटातून महसुल'' वरील इंड एएस ११५ च्या बाबतीत, आयसीसी टॉवर्सच्या (आयसीसी वन आणि टू) विद्यमान रिअल इस्टेट प्रकल्पामधून मिळालेला महसूल भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर 'ॲट ए पॉईंट इन टाईग' म्हणून गृहीत धरला आहे. पहिली फेज, दसरी फेज, तिसऱ्या फेज, चौथ्या फेज, आणि पाचव फेजसाठी भोगवटा प्रमाणपत्र अनुक्रमे ३१ मार्च, २०१९, ३१ मार्च, २०२०, ३१ मार्च, २०२२, ३१ मार्च, २०२३ आणि ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या वर्षात प्राप्त झाले. महसला मध्ये ग्राहकांनी प्रदानाच्या शतींची पूर्तता न केल्यामुळे कंत्राटाच्या रदीकरणातून कोणतेही निव्वळ उत्पन्न उद्भवले असल्यास ते समाविष्ट आहे.
- २बी. कंपनीकडून करण्यांत येत असलेल्या रिअल इस्टेट कामकाजाचे स्वरूप असे आहे की, अशा कामकाजाच्या व्यवहारातून होणारे नफे/तोटे वर्षभरात एकसारख्या प्रमाणांत उद्भवतील असे असण्याची आवश्यकता नाही, तिमाहीचे निष्कर्ष हे वर्षासाठीच्या नफा/तोट्याचे निदर्शक नसतात.
- तयार माल, व्यापारातील माल आणि प्रगतीशील कामांच्या वस्तुसूचि मधील बदल ३० जून, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही मध्ये रु. ०.४३ कोटी निव्वळ रोकड योग्य मूल्य मध्ये वस्तुसूचीच्या अधो लेखनानंतर हिशोबत घेतला आहे. ३० जून, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीच्या अपवादात्मक बार्बीमध्ये रिअल इस्टेट संबंधातील दोन वादग्रस्त प्रकरणांसाठीची तरतुद आहे.
- अंतरिम कालावधीसाठी आयकर खर्च (चालू कर आणि/किंवा स्थिगित करे) हा उत्पन्नाच्या प्रत्येक संवर्गासाठी अपेक्षित एकूण वार्षिक उत्पन्नावर प्रयोज्य असेल त्या स्वतंत्र कर दराचा (''प्रभावी वार्षिक कर दर'') वापर करून करपूर्व उत्पन्न (किंवा तोटा) यावर गणला आहे. आयकर खर्च मोजण्यासाठी जेव्हा केव्हा होईल तेव्हा बिन-आवर्ती असलेल्या कोणत्याही कर खर्च, कर किंवा त्याचा परतावा विचारात घेतला जाईल (''वन-ऑफ आयटम्स'') कालावधीसाठी अंदाजित वापर न केलेले कर तोटे यावरील स्थगित कर मत्ता हिशोबात धरलेल्या नाहीत आणि आयकर अधिनियम १९६१ मधील कलम ११५ बीएए मध्ये सदर सेक्शन मधील व्याख्या केलेल्या तरतुदी/अर्टीनुसार (नवी कर प्रणाली) ३१ मार्च, २०२४ नवी कर प्रणाली स्वीकारली आहे आण त्यानुसार, त्या नव्या दराने स्थगित कर मत्ता आणि दायित्वे गणली आहेत. एक अंतरिम कालावधीमध्ये ज्या वसुल होणार नाहीत त्या स्थगित कर मत्तांच्या कोणत्याही परताव्या सह आयकर खर्चासाठी
- उद्भूत रकमा वार्षिक आयकर दर अंदाज बदलले तर त्या आर्थिक वर्षाच्या त्यानंतरच्या अंतरिम कालावधीत समायोजित करावे लागतील. विदेशी उपकंपनी पीटी फाईव्ह स्टार टेक्स्टाईल इंडोनेशिया (पीटीएफएस)चा समावेश एकत्रित निष्कर्षात व एकत्रित विभाग मत्ता आणि एकतित्र विभाग दायित्वांमध्ये केला आहे. जे ''विक्रीसाठी धारण केलेल्या अविद्यमान मत्ता आणि खंडित
- कामकाज' मध्ये इंड एएस १०५ ला अनुसरून एक खंडित कामकाज म्हणून वर्गीकृत केले आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इँडिया (सेबी) ने दिनांक ११ जून, २०२१ च्या एका कारणे दाखवा सूचनेनुसार दिनांक २१ ऑक्टोबर, २०२२ रोजी एक आदेश जारी केला. ('सेबी आदेश') इतर गोष्टींबरोबर कंपनीने स्कॅल सर्व्हिसेस शी केलेल्या एमओयुज च्या सेबीने काढलेल्या अर्थाच्या आधारे कंपनीने आ.व. २०११-१२ ते २०१७-१८ कालावधीसाठी वित्तीय विवरणांत महसून व नफ्यात केलेली वाढ आणि महत्वाच्या व्यवहारांना प्रकट न करण्याची निरीक्षणे सेबी आदेशात नोंदवली आहेत. इतर गोष्टींबरोबर सेबी आदेश, कंपनीवर रु. २.२५ कोटी चा दंड लावतो, २ वर्षे कालावधीसाठी रोखे बाजारात जाण्यापासून कंपनीला मज्जव करतो, एक वर्ष कालावधीसाठी कोणत्याही सूचिबद्ध मंडळाचे एक संचालक आणि महत्वाच्या व्यक्ती असण्यासहीत रोखे बाजाराशी संपर्क/सहयोग असलेल्या तिच्या तीन विद्यमान संचालकांवर दंड लावला आणि निर्बंध लादले

सेबी आदेश हे देखील स्पष्टपणे आणि खात्रीने सांगतो की, कंपनीच्या मालमत्तेला अन्यत्र वळवले नाही किंवा गैरवापर किंवा अपहार केलेला नाही आणि तथाकथित उल्लंघनाने कोणत्याही गैर मार्गाने प्राप्ती किंवा त्यामुळे हानी झालेले नाही. कंपनी कळवते की, आ.व. २०११-१२ पासून आ.व. २०१७-१८ पर्यंतची वित्तीय विवरणे संबंधित प्रत्येक वर्षात वैधरित्या बनवली, लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केली, संचालक, मंडळाने मंजुरी केली, वैधानिक लेखापरिक्षकांनी कोणतेही ताशेरे न मारता अहवाल दिले आणि भागधारकांनी स्वीकारली आहेत. कंपनी तिच्या ह्या मतावर ठाम आहे की, सर्व देवाणघेवाणी पूर्णपणे योग्य होत्या आणि कायद्यानुसार व प्रयोज्य लेखा प्रमाणकांच्या अनुपालनांत होत्या. सेबीच्या उपरोक्त आदेशाविरुद्ध कंपनीने रोखे अपील न्यायाधिकरण (एसएटी)कडे एक अपील दाखल केले आहे आणि १० नोव्हेंबर, २०२२ रोजी सदर प्रकरणाच्या प्रचालनावर स्थगिती मिळवली आहे. सदर प्रकरणावरील सुनावणी एसएटी

दी बॉम्बे डाईंग अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड साठी

(डीआयएन-०००१५७३१)

Managing Director

ठिकाण : मुंबई दिनांक : ८ ऑगस्ट, २०२५

समोर सुरु आहे आणि अंतिम आदेश राखून ठेवला आहे.